

# *Percentile and Percentile Rank*

## **शततमक आणि शततमक क्रम**

*Dr.Chandrakant Borse*

*M.V.P.Samaj's Adv.V.G.Hande College of Education,Nashik, Gangapur  
Road, Nashik-422002*

## **Percentile : शततमक ----**

A percentile is defined as a point on the score scale below which a given percent of the cases lie.

e.g. **P<sub>15</sub>** : *The 15<sup>th</sup> percentile of a given distribution of scores is the point on the score scale below which 15 percent of the scores fall.*

**P<sub>10</sub>** : *The 10<sup>th</sup> percentile of a given distribution of scores is the point on the score scale below which 10 percent of the scores fall.*

**P<sub>37</sub>** : *The 37<sup>th</sup> percentile of a given distribution of scores is the point on the score scale below which 37 percent of the scores fall.*

**P<sub>89</sub>** : *The 89<sup>th</sup> percentile of a given distribution of scores is the point on the score scale below which 89 percent of the scores fall.*

**शततमक म्हणजे दिलेल्या वारंवारिता विभाजनातील असा बिंदू की ज्याचे खाली विशिष्ट टक्के प्राप्तांक येतात.**

e.g. **P<sub>15</sub>** : १५ वे शततमक म्हणजे असा बिंदू की ज्याचे खाली शेकडा १५ प्राप्तांक येतात.

**P<sub>42</sub>** : ४२ वे शततमक म्हणजे असा बिंदू की ज्याचे खाली शेकडा ४२ प्राप्तांक येतात.

**P<sub>67</sub>** : ६७ वे शततमक म्हणजे असा बिंदू की ज्याचे खाली शेकडा ६७ प्राप्तांक येतात.

**P<sub>89</sub>** : ८९ वे शततमक म्हणजे असा बिंदू की ज्याचे खाली शेकडा ८९ प्राप्तांक येतात.

### *Quartile:*

A quartile is the point on the score scale below which a given quartile of the cases lie.

( *Which is already discussed in Quartile Deviation i.e. First quartile, second quartile and third quartile* )

### *Decile:*

A decile is the point on the score scale below which a given decile of the cases lie

( PN/100 ) -F

- $P_p = L + \frac{-----}{fm} - X \text{ fm}$

$P_p$  = हवे असलेले शततमक ----- उदा.  $P_{15}, P_{37}, P_{92}$

$L = P_p$  ज्या वर्गांतरात आहे त्या वर्गांतराची खालची प्रत्यक्ष मर्यादा

$F = P_p$  ज्या वर्गांतरात आहे त्या वर्गांतराची खालची वर्गांतराची संचित वारंवारिता

$F_m = P_p$  ज्या वर्गांतरात आहे त्या वर्गांतराची वारंवारिता

$N =$ एकूण वारंवारिता

$i =$  वर्गांतर लांबी

*Calculate given percentile from given frequency distribution table*

शततमक काढा : P<sub>p</sub> means given percentile

e.g Calculate P<sub>40</sub>

C.I	f	Cf
70-74	1	50
65-69	3	49
60-64	4	46
55-59	7	42
50-54	8	35
<b>45-49</b>	<b>12 fm</b>	<b>27</b>
40-44	5	15 F
35-39	7	10
30-34	2	3
25-29	1	1
	N=50	

**Cf- Cummulative Frequency**  
संचित वारंवारिता

$$P_{40} = L + \frac{(PN/100) - F}{fm} \times i$$

$$= 44.5 + \frac{(20-15)}{12} \times 5$$

$$= 44.5 + 2.08$$

$$P_{40} = 46.58$$

अर्थनिर्वचन:

४६.५८ हा प्राप्तांक असा आहे की याचे खाली शेकडा ४० विद्यार्थी आहेत. वर्गात ५० विद्यार्थी आहेत. यापैकी ४६.५८ या प्राप्तांकाच्या खाली २० विद्यार्थी आहेत.

$$\text{FOR , } P_{40} =$$

$$PN / 100 = (40 \times 50) / 100 = 20$$

= वारंवारितेचा PN/100 भाग

i.e. Find out in which Cf ,PN/100 is included

L= Lowest Limit of P<sub>p</sub> C.I= 44.5 (ज्या वर्गात P<sub>p</sub> आहे त्या वर्गाताची खालची प्रत्येक मर्यादा )

F= Cf of CI which is below the P<sub>p</sub> CI= 15 ( P<sub>p</sub> वर्गाताच्या खालील वर्गाताची संचित वारंवारिता )

fm = Frequency of P<sub>p</sub> CI= 12 ( P<sub>p</sub> असलेल्या वर्गाताची वारंवारिता )

i = Length of CI = 5 (वर्गाताची लांबी )

## ***HOMEWORK :***

*Calculate  $P_{27}, P_{36}, P_{44}, P_{59}, P_{67}, P_{78}, P_{82}, P_{87}, P_{96}$ , from the frequency distribution table which is used for calculating  $P_{40}$  in previous example.*

## Percentile Rank: शततमक क्रम

दिलेल्या श्रेणीमध्ये एखादया प्राप्तंकाच्या खाली शेकडा किती प्राप्तांक आहेत हे दाखविणारा आकडा म्हणजे शततमक क्रम होय.

उदा.  $P_{20}=42.9$  याचा अर्थ असा कि 42.9 या प्राप्तंकाच्या खाली 20 % प्राप्तांक म्हणून 42.9 या प्राप्तांकाचा शततमक क्रम(PR)= 20

*“The Percentile Rank of a given point on a score scale is the percentage of measures in the whole distribution which are below this given point.”*

शततमक क्रम काढणे:

१. दिलेल्या प्राप्तांकाचे वर्गीकरण माहिती नसल्यास आणि साधे क्रम माहिती असल्यास  
शततमक क्रम काढणे :

$$100 R - 50$$

$$PR = 100 - \text{-----}$$

N

PR= शततमक क्रम, R= साधा क्रम ,N= प्राप्तांकाची एकूण संख्या

उदा. इयत्ता ५ वी मधील ७० विध्यार्थ्यांमध्ये सूरेशचा इंग्रजी मधील गुणानुक्रम ७ वा आहे ,तर  
त्याचा शततमक क्रम शोधा.

$$- -- R = 7, N = 70$$

$$100 \times 7 - 50$$

$$PR = 100 - \text{-----}$$

70

$$700 - 50$$

$$PR = 100 - \text{-----}$$

70

650

$$PR = 100 - \text{-----} = 100 - 9.28 = 90.72$$

70

# शततमक क्रम काढा.

## उदा. ६२ या प्राप्तांकाचा शतत क्रम काढा

C.I	f	Cf
70-74	1	50
65-69	3	49
<b>60-64</b>	<b>4</b>	<b>46</b>
55-59	7	42
50-54	8	35
45-49	12	27
40-44	5	15
35-39	7	10
30-34	2	3
25-29	1	1
	N=50	

$$PR = \frac{100}{N} \left[ F + \frac{X - L}{i} \right] * f$$

PR= विशिष्ट प्राप्तांकाचा शततम क्रम  
 F= ज्या वर्गातरात दिलेला प्राप्तांक  
 असेल त्या वर्गान्तराखालील संचित वारंवारिता  
 X= दिलेला प्राप्तांक  
 L= दिलेल्या प्राप्तांकाच्या वर्गातराची खालची प्रत्यक्ष मर्यादा  
 i= वर्गातर लांबी  
 f= दिलेल्या प्राप्तांकाच्या वर्गातरावारंवारिता  
 N= एकूण वारंवारिता

$$N=50, \quad X=62, \quad F=42, \quad f=4 \\ L=59.5, \quad i=5$$

**62 या प्राप्तांकाचा PR= 88**

Thanks